



N.C.R.B (एन.सी.आर.बी)
I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. District (जिल्हा): ठाणे शहर

P.S.(ठाणे): ठाणे नगर

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0034

Year (वर्ष): 2025

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 13/01/2025 23:46

2. S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	223
2	पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६	15
3	पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६	5

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): सोमवार

Date From (दिनांक पासून): 13/01/2025

Time Period पहर 6

Date To (दिनांक पर्यंत): 13/01/2025

(कालावधी):

Time From (वेळेपासून): 17:30 बजे

Time To (वेळेपर्यंत): 18:45 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 13/01/2025

Time (वेळ): 22:00 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):

Entry No. (नोंद क्र.): 065

Date & Time (दिनांक आणि वेळ): 13/01/2025 23:46 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):

उत्तर, 1 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): रजा गारमेन्ट दुकान, महागिरी, मसाला मार्केट, मच्छी, मार्केटच्या वाजुला ठाणे

(c) In case, outside the limit of this Police Station, then

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

चेक केले
दिनांक: 13/1/2025
स.पो.आ.....
व.पो.निरी.....
पो.निरी. (गुन्हे).....

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): जयकर बळवंत जाधव
 (b) Father's Name (वडील चे नाव):
 (c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1980
 (d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत
 (e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
 (f) Passport No. (पारपत्र क्र.):

बळवंत जाधव

- Date of Issue (दिल्याची तारीख):
 Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

- (g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. ID Type (ओळखपत्राचा प्रकार) ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
 (अ.क्र.)

1

(h) Address (पत्ता):

S.No. Address Type Address (पत्ता)
 (अ.क्र.) (पत्त्याचा प्रकार)

1 वर्तमान पत्ता

मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर, ठाणे नगर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

2 स्थायी पत्ता

मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर, ठाणे नगर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.): 91-9867714144

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या / संशयीत / अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	शानु अजमल खान		वडील का नाम : अजमल खान	1. 101,, शिवडी क्रस रोड, आरके किडवाई नगर, , शिवसाई बिल्डींगचे बाजुला, इरानी चाळ, मुंबई 31, बृहनमुंबई शहर, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
1	इतर	संकीर्ण/विविध	रुपये किमतीचे MONO KITE कंपनीचे एकुल 02 नॉयलॉन मांजाचे रोल प्रत्येकी किंमत, अंदाजे 750/ रुपये	1,500.00

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

1,500.00

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. UIDB Number

(अ.क्र.) (यु.आय.डी.बी.क्र.)

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

फिर्याद

दिनांक 13/01/2024

मी जयकर बळवंत जाधव, वय 45 वर्षे, व्यवसाय- नोकरी (पोलीस हवालदार बर्न. 2958), नेमणुक - मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर मोबाईल नंबर 9867714144

समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद लिहून देतो की, वरील प्रमाणे असून मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा ठाणे शहर येथे सुमारे 04 महिन्यांपासून नेमणुकीस आहे. पोलीस परिपत्रक जा.क्र./विशा/सण-उत्सव/मकर संक्रात/177/2025 दिनांक 10/01/2025 अन्वये नॉयलॉनचे धाग्याचे मांजा जवळ बाळगण्यास तसेच विक्री करण्यास मनाई कलेली आहे, त्या अनुषंगाने नॉयलॉन मांजा मिळून बाळगतांना अगर विक्री करताना मिळून आल्यास कायदेशिर कारवाई करण्याबाबत मा वरिष्ठांनी आदेश केले आहे.

आज दिनांक 13/01/2025 रोजी मी सकाळी 09:00 वा त रात्री 21:00 वा पावेतां माझे कर्तव्यावर हजर असताना मला माझे गुप्त बातमीदाराने बातमी मिळाली की, महागिरी मसाला मार्केट, मच्छी मार्केटच्या बाजुला ठाणे (प) येथे रजा गारमॅन्ट दुकानात एक इसम नॉयलॉन मांजाची विक्री करत असल्याची मला माहिती दिली, त्यानंतर मी लागलीच सदरची माहिती मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक घागे यांना कळविलेनंतर त्यांनी सपोउनि/गायकवाड, पोशि / 8301 सावंत, चापोशि/ मुक यांना बोलावून कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सपोउनि गायकवाड यांनी तात्काळ दोन पंचांना पाचारण करून पंचांना सदरची माहिती देवून सोबत लॅपटॉप, प्रिन्टर चार्जर तसेच पंचनाम्याचे साहित्य घेवून खाजगी वाहनाने मालमत्ता गुन्हे कक्ष येथून निघून पोलीस स्कुल मार्गे, महागिरी मसाला मार्केट, मच्छीमार्केटच्या बाजुला ठाणे येथे आला आम्ही खाजगी वाहनामधून खाली उतरून थोडे अंतर पायी चालत जावून रजा गारमॅन्ट, या सदरच्या दुकानात पंतंग विक्री करीत असलेल्या इसमास आम्ही पंच व पथकाची ओळख करून दिली तसेच सदर दुकानात विक्री करणारे इसम यास नाव व पत्ता दिचारता त्याने आपले नाव शानु अजमल खान वय 19 वर्षे धदा-पंतंग विक्री राहणार- रूम नंबर 101, शिवडी क्रॉस रोड, आर.के किडवाई नगर, शिवसाई बिल्डींगचे बाजुला, इरानी चाळ, मुंबई 31 असे सांगून आपण सदर दुकान चालवित असल्याचे सांगितले सदर इसमास येण्याचे कारण सांगून दुकानाची झडती घेण्याचा उद्देश समजावून सांगून अंगझडत्या घेणे बाबत सांगितले असता त्याने नकार दिला आम्ही आत प्रवेश करून दुकानाची झडती घेतली असता दुकानात असलेल्या एका कोपऱ्यामधील एका खाकी पुट्ट्याचे बॉक्समध्ये पंतंग उडविण्याकरिता वापरात असलेल्या नॉयलॉन मांजाचे रोल मिळून आले. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे

1) 1500/-रुपये किमतीचे MONO KITE कंपनीचे एकुल 02 नॉयलॉन मांजाचे रोल प्रत्येकी किंमत, अंदाजे 750/- रुपये

1500/-एकूण किंमत

येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किमतीचा नॉयलॉन मांजा असा माल मिळून आला, सदरचे नॉयलॉन मांजा एका खाकी पुट्ट्याचे बॉक्समध्ये पॅक करून त्यावर पोलीस व पंचाच्या सहीचे कागदी लेबल लावून त्यावर लाखेचे सील करून तसा पंचनामा करून सपोउनि गायकवाड यांनी नमुद इसमास पुढील कार्यवाही करिता ताब्यात घेतले.

आहे

N.C.R.B (एन.सी.आर.बी)

I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/सूचक दंगा-वाची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court
(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

गोवर्धन गायक (P.S.I)

पोलीस ठाणे अमलदार

हाणेनगर पोलीस स्टेशन, ठाणे
Signature of Officer in charge,
Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): VIJAY Kakasaheb DE

Rank(पद): I (Inspector)

No.(स.): PBMH73816

